

आयुष्यात कशाचीच खात्री नसते, खात्रीशीर लाभांसह तुमच्या निवृत्तीच्या जीवनाचा आनंद घ्या.



एचडीएफसी लाईफ संचय प्लस

एक नॉन-पार्टिसिपेटिंग, नॉन-लिंक्ड सेविंग्स इन्शुरन्स प्लॅन

आजीवन मिळकत पर्यायाच्या लाभांची माहिती देणे हा ह्या माहितीपत्रकाचा हेतू आहे.

इतर उपलब्ध पर्यायांविषयी अधिक माहितीसाठी, कृपया इतर माहितीपत्रके आणि विक्रीची माहितीपुस्तिका पहा.


एचडीएफसी लाईफ संचय प्लसमध्ये तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना खात्रीशीर परतावा देऊ करण्यात आला आहे ज्याद्वारे तुमच्या जीवनातील विवाह, पालकत्व, निवृत्ती वगैरेंसारखे मुख्य टप्पे सुरक्षित केले जातात.



प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे – आजीवन मिळकत पर्याय

- 99 वर्षे वयापर्यंत खात्रीशीर¹ मिळकत अधिक पेआऊट कालावधीच्या अखेरीस भरलेल्या प्रीमियम्स परत
- आयएनआर 1,50,000² पेक्षा अधिक वार्षिक प्रीमियम असलेल्या पॉलिसीजसाठी अधिक लाभ
- कर लाभ³ – तुम्ही चालू कर कायदानुसार कर लाभास पात्र असू शकता.
- पर्यायी रायडर्स – अधिक प्रीमियम्स भरून तुम्ही रायडर्स पर्यायाच्या सहाय्याने तुमच्या संरक्षणात वाढ करू शकता.

ही योजना कशी काम करते



साधे उदाहरण

जो संपूर्ण प्रीमियम भरणा कालावधीत दर वर्षी ₹ 1 लाख + कर इतकी रक्कम भरतो आणि पॉलिसीच्या मुदतीत जिवंत राहतो अशा 50 वर्षे वयाच्या निरोगी पुरुषाच्या फायद्याचे उदाहरण.

वय	हमी रक्कम	प्रस्थापनेला मृत्यू लाभ ⁵	पॉलिसीची मुदत (वर्षे)	प्रीमियम भरणा कालावधी (वर्षे)	परिपक्वता लाभ
50 वर्षे	1,050,000	1,050,000	11	10	12व्या वर्षापासून ते 99 वर्षे वयापर्यंत (38 वर्षे) द.सा. ₹91,000 इतकी खात्रीशीर मिळकत ⁴ + पेआऊट कालावधीच्या अखेरीस ₹10,00,000

ए. प्रीमियम्स लागू कर आणि आकार वगळता आहेत. बी. येथे दाखविण्यात आलेली मूल्ये फक्त उदाहरणासाठी आहेत. तपशीलवार उदाहरणासाठी, कृपया आमच्या मध्यस्थाशी चर्चा करा. फायदे आणि अटी ह्यासंबंधी तपशीलवार माहितीसाठी कृपया आमची उत्पादनाची पुस्तिका पहा.

¹ सर्व देय प्रीमियम्स भरल्या असल्यास आणि पॉलिसी सुरू असल्यास.

² अधिक माहितीसाठी, कृपया विक्रीच्या माहितीपुस्तिकेतील "उच्च प्रीमियम पॉलिसीजसाठी अधिक फायदे" हा विभाग पहा.

³ आयकर कायदा, 1961 नुसार. करलाभ हे कर कायद्यात होणाऱ्या बदलांच्या अधीन आहेत.

⁴ पेआऊट कालावधीत वार्षिक वारंवारितेवर धरित स्वरूपातील देय खात्रीशीर मिळकत रक्कम (पॉलिसीच्या मुदतीनंतर).

⁵ प्रत्येक वर्षानुसार मृत्यू लाभाच्या माहितीसाठी कृपया लाभांचे उदाहरण पहा.

परिपक्वता लाभ:

ह्या पर्यायात सर्व देय प्रीमियम्स भरल्यास आणि विमित व्यक्ती पॉलिसीच्या मुदतीत जिवंत राहिल्यास, तुम्हाला 99 वर्षे वयापर्यंत खात्रीशीर मिळकतीच्या स्वरूपात परिपक्वता लाभ दिला जातो आणि पेआऊट कालावधीच्या अखेरीस प्रीमियम्स परत केल्या जातात.

पेआऊट कालावधीत कोणत्याही वेळी, तुम्हाला भविष्यातील मिळकत ठोस स्वरूपात स्वीकारण्याचा पर्याय असेल, जी भविष्यातील पेआऊटसचे विद्यमान मूल्य असेल, जे चालू व्याजदराने हिशोब करून सवलतीच्या दराने असेल.

पेआऊट कालावधीत विमित व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, नामनिर्देशित व्यक्तीला मिळकत पेआऊट वारंवारितेनुसार आणि निवडलेल्या लाभाच्या पर्यायानुसार पेआऊट कालावधीच्या अखेरपर्यंत खात्रीशीर मिळकत मिळणे सुरु राहील.

मृत्यू लाभ:

पॉलिसीच्या मुदतीत विमित व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, नामनिर्देशित व्यक्तीला मृत्यूसमयी हमी रकमेइतका मृत्यू लाभ देय असेल.

मृत्यूसमयी हमी रक्कम ही ह्यापैकी जे अधिक असेल तितकी असेल:

- वार्षिकीकृत प्रीमियमच्या 10 पट⁶, किंवा
- भरलेल्या एकूण प्रीमियमच्या⁷ 105%, किंवा
- द.सा. 5% वार्षिक चक्रवाढ दराने जमा झालेल्या भरलेल्या प्रीमियम्स, किंवा
- परिपक्वतेला हमी रक्कम, किंवा
- मृत्यूसमयी खात्रीशीर एकूण देय रक्कम, जी हमी रकमेइतकी असेल.

हमी रक्कम ही वार्षिकीकृत प्रीमियमच्या काही पर्तींनी लागू मृत्यू लाभाइतकी असेल. कृपया लागू मृत्यू लाभाच्या पर्तींसाठी विक्रीची माहितीपुस्तिका पहा.

ह्या पर्यायांतर्गत, परिपक्वतेला हमी रक्कम ही भविष्यातील पेआऊटसचे विद्यमान मूल्य असेल, जे द.सा. 9% सवलतीच्या दराने असेल.

मृत्यू लाभाचे पैसे दिल्यानंतर, पॉलिसी बंद होईल आणि कोणतेही अधिक लाभ देय नसतील.

मिळकतीचे पेआऊट्स

तुम्हाला आजीवन मिळकत पर्यायांतर्गत कमी वारंवार कालांतराने, म्हणजे अर्धवार्षिक, तिमाही, मासिक कालांतराने, वार्षिक मिळकत मिळविण्याचा पर्याय आहे. कृपया अधिक माहितीसाठी माहितीपुस्तिका पहा.

रायडरचे पर्याय

तुम्हाला तुमच्या संरक्षणात वाढ करता यावी यासाठी आम्ही खालील रायडरचे पर्याय देऊ करतो:

- एचडीएफसी लाईफ इन्कम बेनिफिट ऑन ऑक्सिडेंटल डिसेबिलिटी रायडर (यूआयएन: 101B013V03)
- एचडीएफसी लाईफ क्रिटिकल इलनेस प्लस रायडर (यूआयएन: 101B014V02)

*रायडर्ससंबंधी अधिक माहितीसाठी, कृपया आमच्या वेबसाईटवरील रायडरचे माहितीपत्रक पहा.

पात्रता		
पात्रतेचे निकष	किमान	कमाल
प्रवेशाचे वेळी वय (मागील वाढदिवसाला)	50 वर्षे	60 वर्षे
परिपक्वतेला वय (मागील वाढदिवसाला)	56 वर्षे	73 वर्षे
पॉलिसीची मुदत (पीटी) आणि प्रीमियम भरणा मुदत (पीपीटी)	5 वर्षे पीपीटीसाठी 6 वर्षे, 6 वर्षे पीपीटीसाठी 7 वर्षे, 10 वर्षे पीपीटीसाठी 11 वर्षे, 12 वर्षे पीपीटीसाठी 13 वर्षे	
पेआऊट कालावधी	6 वर्षे पीटीसाठी: 7व्या वर्षापासून खात्रीशीर मिळकत थकबाकीमध्ये, 99 वर्षे वयापर्यंत 7 वर्षे पीटीसाठी: 8व्या वर्षापासून खात्रीशीर मिळकत थकबाकीमध्ये, 99 वर्षे वयापर्यंत 11 वर्षे पीटीसाठी: 12व्या वर्षापासून खात्रीशीर मिळकत थकबाकीमध्ये, 99 वर्षे वयापर्यंत 13 वर्षे पीटीसाठी: 14व्या वर्षापासून खात्रीशीर मिळकत थकबाकीमध्ये, 99 वर्षे वयापर्यंत	
किमान प्रीमियम	वार्षिक: ₹30,000, सहामाही: ₹15,000, तिमाही: ₹7,500, मासिक: ₹2,500	
कमाल प्रीमियम	मर्यादा नाही, मंडळाने मंजूर केलेल्या अंडररायटिंग पॉलिसी नुसार (बीएयूपी)	

वर नमूद करण्यात आलेली सर्व वयं मागील वाढदिवसाला आहेत.

आजच संपर्क साधा

☎ **खरेदी करण्यासाठी 1800-266-9777** (टोल फ्री)
(सर्व दिवशी सकाळी 9 ते रात्री 9 ह्या वेळेत उपलब्ध)

🌐 **आम्हाला येथे भेट द्या: www.hdfclife.com**



*पीओएस व्यतिरिक्त पर्याय

⁶ वार्षिकीकृत प्रीमियम म्हणजे कर, रायडर प्रीमियम्स, करान्तर्गत अतिरिक्त प्रीमियम्स आणि मोडल प्रीमियम्ससाठी लोडिंग्स, काही असल्यास, वगळता, एका वर्षात देय प्रीमियमची रक्कम आहे.

⁷ भरलेल्या एकूण प्रीमियम्स म्हणजे कोणत्याही अधिक प्रीमियम, कोणतेही रायडर प्रीमियम आणि कर वगळता मिळालेल्या सर्व प्रीमियम्सची बेरीज असते.

एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ("एचडीएफसी लाईफ"). CIN: L65110MH2000PLC128245. आयआरडीएआय नोंदणी क्र. 101

रजिस्टर्ड ऑफिस: लोहा एकसेलस, 13वा मजला, अपोलो मिल्स कंपाउंड, एन एम जोशी मार्ग, महालक्ष्मी, मुंबई - 400 011.

ईमेल: servicehdfclife.com, दूरध्वनी क्र.: 1860 267 9999 (सोम-शनि स. 10 ते सायं 7) स्थानिक आकारणी लागू. कोणताही देशाचा कोड लावू नका. उदा. +91 किंवा 00. वेबसाइट: www.hdfclife.com.

कंपनीचं नाव/लोमो ह्यातील "एचडीएफसी" हे नाव/अक्षरे ही हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड ("एचडीएफसी लिमिटेड") ह्यांच्या मालकीची आहेत आणि एचडीएफसी लाईफ द्वारे एका अ‍ॅग्रीमेंट अंतर्गत ती वापरली जातात.

एचडीएफसी लाईफ संचय प्लस (UIN: 101N134V09), एक नॉन-पार्टिसिपेटिंग, नॉन-लिक्विड सेविंग्स इन्शुरन्स प्लॅन आहे. ह्या उत्पादनांतर्गत विमा संरक्षण उपलब्ध आहे. एचडीएफसी लाईफ इन्कम बेनिफिट ऑन ऑक्सिडेंटल डिसेबिलिटी रायडर (UIN: 101B013V03, प्रपत्र क्रमांक: R501-21-01) आणि एचडीएफसी लाईफ क्रिटिकल इलनेस प्लस रायडर (UIN: 101B014V02, प्रपत्र क्रमांक: R501-23-01) ही रायडर्सची नावे आहेत. जोखमीचे घटक, संबंधित नियम व अटी आणि वगळण्याचे मुद्दे यासंबंधी अधिक माहितीसाठी, कृपया विक्रीचा व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी विक्रीची माहितीपुस्तिका काळजीपूर्वक वाचा. ARN: MC/06/21/24045-MI.

बनावट फोन कॉल्स आणि नकली/फसव्या ऑफर्स पासून सावध रहा

- आयआरडीएआय विमा पॉलिसीची विक्री, बोनस जाहीर करणे किंवा प्रीमियम्सची गुंतवणूक अशा क्रियांमध्ये सामील होत नाही. असे फोन कॉल्स येणाऱ्या लोकांना अशी विनंती करण्यात येते की त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करावी.